

सन २०१२-१३ मध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत साठवण बंधा-याच्या कामाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१३/प्र.क्र.११७/का-१९**  
मंत्रालय, मुंबई ४०००३२  
दिनांक : ३१ डिसेंबर, २०१३

**वाचा -**

१) शासन निर्णय क्रमांक: आदिवासी विकास विभाग क्रमांक केंद्रीय-२०१२/प्र.क्र.५२/का-१९, दिनांक २६/०३/२०१३.

**प्रस्तावना -**

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१) अंतर्गत सन २०१२-१३ साठी केंद्र शासनाकडून भांडवली मालमत्ता अनुदानाच्या हप्त्यापोटी रु.२३९१.०० लक्ष उपलब्ध करण्यात आले असून सदर निधी खर्चासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना वाचा येथील शासन निर्णयान्वये सुपूर्द करण्यात आला आहे. यातील धुळे जिल्ह्यातील साठवण बंधा-यांच्या कामाच्या रु.१७८.०० लक्षाच्या १८ कामांच्या आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय -**

प्रस्तुत निर्णयाद्वारे धुळे जिल्ह्यातील साठवण बंधा-यांच्या खालील तालिकेतील १८ कामांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर बांधकामाचे बाबतीत शासन निर्णय जलसंधारण विभाग क्र. जलसं-२०१२/प्र.क्र.१/जल ७ दि.१२/११/२०१३ मधील नालाखोलीकरणासह साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध संबंधीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच कामे करण्यात यावी .तसेच खर्च मंजूर निधीच्या मर्यादेतच करावा. या कामांची निविदा प्रक्रिया प्रचलित कार्यपद्धती/नियमांचे पालन करून करावी. तसेच बांधकामासंबंधीचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक साध्य अहवाल शासनास विहित प्रपत्रात सादर करावे.

सदर शासन निर्णय ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभागाच्या सहमतीने तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग पहिला, उप विभाग- तीन, परिच्छेद २७(२) नुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

अ.क्र.	शासन निर्णय दि.२६/०३/२०१२ च्या तालिकेतील अ.क्र. १(४)	कामाचा तपशील	कामाप्रित्यर्थ अंदाजित खर्च (रु.लक्ष)
१	२	३	४
	१	खट्याळीपाडा-१,ता.साक्री,जि.धुळे	९.७३
	२	कडुपाडा ३,ता.साक्री,जि.धुळे	९.७४
	३	पिंपळसोंडा नांदखी १,ता.साक्री,जि.धुळे	९.९९
	४	केतकपाडा (पिंपळसोंडा),ता.साक्री,जि.धुळे	९.८२
	५	बडीपाडा,ता.साक्री,जि.धुळे	९.९०
	६	खट्याळीपाडा-२,ता.साक्री,जि.धुळे	९.९०
	७	मोहाणे,ता.साक्री,जि.धुळे	९.९५
	८	पिंपळसोंडा २,ता.साक्री,जि.धुळे	९.९९
	९	चिप्पीपाडा-१,ता.साक्री,जि.धुळे	९.९८
	१०	डोंगरपाडा,ता.साक्री,जि.धुळे	९.८६
	११	मळगांव,ता.साक्री,जि.धुळे	९.९८
	१२	नवागाव ( कडूपाडा)-२,ता.साक्री,जि.धुळे	९.९५
	१३	केतकपाडा २ ,ता.साक्री,जि.धुळे	९.९८
	१४	कडूपाडा-१,ता.साक्री,जि.धुळे	९.९०
	१५	कडूपाडा-२,ता.साक्री,जि.धुळे	९.६२
	१६	धंगाई-५,ता.साक्री,जि.धुळे	९.९१
	१७	वरपाडा ( शिंदपाडा)-,ता.साक्री,जि.धुळे	९.८९
	१८	चिप्पीपाडा-२,ता.साक्री,जि.धुळे	९.८२
एकूण			१७७.९१

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०१०११४१५५९१६२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( मनोजकुमार महाले )  
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. खाजगी सचिव, मा. मंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
२. खाजगी सचिव, मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
३. स्वीय सहायक, मा. प्रधान सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
४. स्वीय सहायक, मा. प्रधान सचिव वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
५. स्वीय सहायक, मा. प्रधान सचिव ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभाग
६. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
७. सह सचिव (आस्थापना), आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
८. संगणक समन्वयक, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.